

उल्हासनगर महानगरपालिका
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

मालवती वर विभाग

मालवती वर विभाग, उल्हासनगर 421 003 (dist. Thane, Maharashtra)

(सिलकत कर आकाराची विसेख नोंदीस)

(अहोरात्र युवराजपालिका विवरणात ने सतम १२५, १२६, १२७, १२८, १२९, १३० वर १३१ वरील अधिविषयाचे अनुहारात कर व एकदम १३२ वरील विवरणात निमित्त निमित्त १३३ वरील विवरणात १३४ वरील अधिविषयाचे अनुहारात कर आहे.)

१३/१३०

ज्ञान उपरांगांची विवरणात १३०

MADANLAL H SWAMI
सांवरता न. ०८००११५०८२०० शुभा सांवरता न. UMC 3455

आपल्यास कलविष्णवार देते हो, युविंद क. १. यशोव वाई क. ३. विभाल KAMILA NEHRU NAGAR, NR R.K.PANDEY BUILDING,
MONOR OMAT, ULHASNAGAR - १. यांतीकाची वापरकामात वडाव विवरणात आणे असून त्वावरुत्तमाते दि. ०१/०४/२०२२ ते ३१/०३/२०२३ या मुदतीत कर
आकाराची करणेसाठी सांवरतोचे वालिक करवीरवै सूल्य इकूळ विशित केले आहे. संवर करवीरवै सूल्य व त्वावरुत्तमात वर तपूत वेळेऱ्या कालावधीमाती पांती

वापरकाम प्रकार	वापराचा प्रकार	वर्तवै लेनफक्त	करविष्णवार वर्ष	करवीरवै भूल्य
TQ TQ AC SWM		181.22 163.80	०१/०४/२०२२	1924 1930 1308

609.87

5087

कराचे तपशील

कराचे दर

एकूण रक्कम

अ. क्र	कराचे प्रकार	कराचे दर	एकूण रक्कम
(१)	वर्वे साधारण कर	२८%	1416
(२)	महावरपालिका विभाग कर	५%	263
(३)	मलप्रवाह कर	७%	384
(४)	पथ कर	८%	406
(५)	वृक्ष कर	०.५%	26
(६)	पाणीपुरवठा नाश कर	५%	253
(७)	मलप्रवाह सुविधा नाश कर	३%	162
(८)	शासकीय विभाग कर	Residential - ५% Non-Residential - ०%	253
(९)	शासकीय रोजवार हमी कर	२%	0
(१०)	मोठ्या विवासी जागेवरील कर	१०%	506
(११)	पाणी घटी (प्रति महिना)	300 per month	3600
(१२)	विसेप साफ सकाई कर	NA	0
(१३)	अविशेषमन सेवा कर	२%	101
(१४)	उपयोगकर्ता सूल्य		695
(१५)	अनाधिकृत वापरकाम नास्ती		0
			8013

वरील कर आकारणी वावतची तपशीलवार माहिती कार्यालयीन कामाचे दिवशी मुख्य कार्यालयातील कर वसुली विभागात मिळेल. तरी या र आकारणी संबंधी तुमची काही तक्का असल्यास ती ही नोंदीस मिळाल्यापासून २१ दिवसाचे आत उप-आयुक्त (कर), महानगरपालिका कार्यालय, उल्हासनगर यांचेकडे योग्य त्वा कारणास्तव व पुराव्यासह लेखी स्वरूपात दाखल करावी. मुदतीत हरकत न घेतल्यास वरील प्रमाणे विशित केलेले योग्य मुख्य व कर आकारणी कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तसेच जागेच्या मालकी हळावाबत वाद उपस्थित शाल्यास त्याचे निराकरण आपणांस करावे लागेल.

M.K.L. १३०
१३०

उप-आयुक्त (कर)

उल्हासनगर महानगरपालिका
घेकृत वांधकामास कर आकारणी केल्यास अधवा कर भरल्याने वांधकाम अधिकृत होत नाही. कर आकारणी अधवा कर भरल्याने कोर्टातील गजास व निकालावर कार्यावाही करण्यास बाधा येणार नाही याची नोंद घ्यावी.)

aden/al (5W190) 9359244665